

मिथिका (von मिथि) f. *Nardostachys Jatamansi Dec.* ÇABDAR. im ÇKDra.
मिष्ठ adj. *schnackhaft, lecker*; n. *ein leckeres Gericht, Leckerbissen*:
 मिष्ठः पृथग् मधुरमल्लो इस्ते पव्यते रसः ÇÄRG. SAṂH. 1, 2, 13. सो इहं वाग्-
 प्रमिष्ठाना॑ (०पृष्ठाना॑ ed. Bomb.) रसानामवलेहकः MBh. 13, 2173. कृष्णै-
 र्मिष्ठैर्कृतस्तथा॑ (श्रवपाने॑) SuÇR. 1, 117, 3. °भेडन KATHÄS. 63, 63. VA-
 RÄH. Br. S. 89, 1, 17. पयस् Wässer 84, 104. रक्त PÄNKAT. 61, 13. मोटक
 PÄNKAT. 1, 3, 47. इव्य 10, 17. अन्नम् R. 1, 19, 22 (23 Gora.). VARÄH. Br. S.
 71, 11. VP. II, 331. मिष्ठं कदम्बं वा BHÄG. P. 5, 9, 9. मिष्ठान HALÄ. 2, 166.
 MBh. 13, 3223. Spr. 3864. 3224 (मिष्ठानपाने॑). KATHÄS. 61, 200. VP. II, 218.
 MÄRK. P. 14, 84. PÄNKAT. 2, 4, 31. Verz. d. Oxf. H. 237, a, No. 368. PÄNKAT.
 119, 7. **मिष्ठाशा** das Verlangen nach einem Leckerbissen Spr. 4078. °भुज्
 MBh. 3, 8451. असंविभव्य तुद्राणा॑ या गतिर्मिष्ठमभातम् 7, 2600. R. GORA.
 2, 79, 23. R. in LA. (II) 39, 5. यथा तेजस्विना॑ सूर्यो मिष्ठानाममृतं यथा PÄN-
 KAT. 1, 1, 70, 6, 52. MÄRK. P. 137, 5. °वाक्य eine süsse Rede führend VARÄH.
 Br. S. 104, 24, v. l. — मिष्ठ ist aus मष्ठ (vgl. 1. मर्ज् 1, a) entstanden und
 wechselt mit diesem in Hdschrr. und Ausgg. überaus häufig.
मिष्टकर् (मिष्ठ + कर०) nom. ag. *Bereiter schmackhafter Speisen*:
 शीघ्रपानेषु कुशलो मिष्टकर्ता॑ च भेडने॑ MBh. 3, 2749.
मिष्टपाचक (मिष्ठ + पा०) adj. *schmackhafte Speisen kochend* Spr. 1787.
मिस॒, **मैस्त्यि॒** NAIGH. 2, 14 unter den Verben der Bewegung.
मिसर् N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 340, a, 17. — Vgl. मिशर.
मिसर॒ desgl. ebend. 339, a, 6.
मिसद्रौमिश्म m. N. pr. eines Mannes ebend. 296, a, No. 718.
मिसि॒ f. *Anethum Sowa Roxb. und Anethum Panmori Roxb.* AK. 2,
 4, 5, 17. H. an. 2, 586. MED. s. 7. SuÇR. 2, 222, 5, 223, 1. *Nardostachys*
Jatamansi Dec. AK. 2, 4, 2, 23 (मिशी COLEBR. und Lois.). 4, 22 (मिसी).
 H. an. MED. = अजमोटा॑ H. an. MED. = उशीरी RÄGA. im ÇKDra. — Vgl.
 मिशि, मिषि.
 1. मिकू॑ मैहृति॑ DhÄTUP. 23, 23. मैहृते॑ (aus metrischen Rücksichten);
 मिमेहृ॑; अमिनत् VOP. 8, 80. मैहृति॑, मेठा॑ KÄR. 6 aus SIROH. K. zu P. 7,
 2, 10, 1. mingere, seichen (सेचने॑ DhÄTUP.): मैहृयान्पूर्धस्तिष्ठन् AV. 7, 102,
 1, 12, 5, 22. ÇAT. Br. 3, 2, 2, 20. यन्मेहृति॑ तदष्टति॑ 10, 6, 4, 1. TS. 7, 1, 10, 3.
 KÄR. ÇA. 7, 4, 36. NIA. 2, 21. अस्त्वं न मिकू॑ (infln.) वि॑ नयति॑ RV. 1, 64, 6. वृषं
 मेहृत्तमिव॑ बिभ्यतम् BHÄG. P. 4, 17, 2. कृच्छ्रेण॑ बङ्ग॑ मेहृतम् SuÇR. 1, 121,
 6. मिमेहृ॑ रक्तं हृत्यशम्॑ (nom.) BHÄT. 14, 100. प्रति॑ गं प्रति॑ वातं च
 प्रजा॑ नश्यति॑ मेहृतः॑ (gen. partic.) M. 4, 52. MBh. 12, 7055 (मेहृत). न तु॑
 मेहृत्तदीक्षायावर्त्मगोष्ठाम्बुभस्मु॑। न प्रत्यःयर्कगोसोमसंध्याम्बुस्त्रीद्विद्व-
 न्मनः॑ || JÄG. 1, 134. ये॑ मेहृति॑ च॑ पन्थानम्॑ auf den Weg MBh. 13, 5030.
 त्रिस्थान॑ मेहृते॑ यश्च VARÄH. Br. S. 61, 5. ब्राह्मणानिलगोसूर्याच॑ मेहृते॑
 कटा॑ च॑ न in der Richtung von MÄAK. P. 34, 37. — 2) *Samen entlassen*:
 न खादति॑ न मेहृति॑ (= रेतःसेक॑ मैयुनं कुर्वति॑ Schol.) किं॑ प्राप्ते॑ पश्चो॑
 इपे॑ BHÄG. P. 2, 3, 18. — 3) मिमिट्ट॑ = याज्ञाकर्मन् NAIGH. 3, 19; vgl. u.
 सम्. — मीठ॑ und मीडूस॑ s. bes.
 — caus. मेहृपति॑ seichen lassen RV. 10, 102, 5.
 — अति॑ MBh. 13, 5979 fehlerhaft für प्रति॑.
 — अभि॑ beharren: पुरुषं वाभिमेहृतः॑ (gen. partic.) JÄG. 2, 293. —
 Vgl. अभिमिश्म.
 — अव॑ seichen: °मेहृति॑ BHÄG. P. 5, 3, 32, 34. harnen auf, seichen in

der Richtung von (acc.): ध्रुवम्॑ ÇAT. Br. 4, 2, 4, 8. आपो॑ इन्द्रमेहृनीया॑:
 GOBU. 3, 3, 13. नैरा॑ कृतमव॑ मैहृति॑ पेरैवः॑ RV. 9, 74, 4. गोब्राक्षणार्कमा-
 र्गास्तु॑ ये॑ इन्द्रमेहृति॑ मानवा॑: MÄRK. P. 14, 67.
 — उप॑ caus. benetzen: स उत्तमप्रोक्तपद्विष्टरं प्रेमाम्भुलेशैरुपमेहृ-
 यन्मुद्गुः॑ BHÄG. P. 6, 16, 32.
 — नि॑ seichen: गौर्यत्राधिकन्ना॑ न्यैमेहृत॑ TS. 2, 2, 8, 2. intens. निमेहृ-
 त्युः॑: ÇAT. Br. 9, 1, 2, 29.
 — परि॑ beharren: °मीठ॑ PÄR. GÄH. 3, 7. — Vgl. परिमेहृ.
 — प्र॑ seichen: यास्तिष्ठत्य॑ प्रमेहृति॑ पथेवाष्टुदशेरका॑: MBh. 8, 1832.
प्रमीठ = मूत्रित॑ (*geseicht*) und घन॑ (*compact* u. s. w.) MED. qh. 8. —
 Vgl. प्रमेहृ.
 — प्रति॑ harnen gegen (acc.): प्रतिमेहृति॑ ये॑ सूर्यम् MBh. 13, 5979 (अ-
 ति॑ ed. Calc.). 5988. सूर्य॑ च प्रतिमेहृत॑ 4514. 4578. R. 2, 73, 21 (79, 4 Gora.).
 — सम्॑ hierher ziehen die Comm. die Form मिमित्व, wie sie auch
 die unter 1. मित्व � angeführten von मिकू॑ ableiten. सं॑ नैरा॑ राया॑ मिमित्वा॑
 समिक्ताभिरा॑ überschütte uns RV. 1, 48, 16. Vgl. मिमिट्ट॑ unter d. simpl.
 2. मिकू॑ (= मिकू॑) f. *Nebel, Dunst; wässriger Niederschlag*: मिकू॑ व-
 साम॑ उप॑ हीमडैत्र॑ RV. 2, 30, 3. मिकू॑ न सूरा॑ अति॑ निष्ठैतत्युः॑ 1, 141, 13.
 पतिति॑ मिकू॑ स्तनपैत्युभा॑ 79, 2. वर्पति॑ मृत्ता॑ मिकू॑ 8, 7, 4. मिकू॑ न वातो॑
 वि॑ वाति॑ भू॑ 10, 31, 9. मिकू॑ प्र॑ तुभा॑ अवपत्तमैसि॑ 73, 5, 1, 32, 13, 38,
 7, 3, 31, 20. मिकू॑ नयोत्॑ heisst der Dämon des Nebels RV. 1, 37, 11, 5, 32, 4.
मिक्तिका (von 1. मिकू॑) f. *Nebel, Schnee* AK. 1, 1, 2, 20. H. 1072. HALÄJ.
 3, 28. ÇABDAR. im ÇKDra. — Vgl. कार० und मिक्तिका.
मिक्तिर॑ UNÄDIS. 1, 52. m. 1) = die Sonne AK. 1, 1, 2, 31. TRÄK. 1, 1,
 99. H. 97. an. 3, 595. MED. r. 205. HALÄJ. 1, 36. MBh. 3, 191. SPR. 3894. KA-
 THÄS. 29, 199. GIT. 11, 28. MÄRK. P. 107, 7. BHAVISHJA-P. in Verz. d. Oxf. H.
 32, b, 38. — 2) Greis MED. ÇABDAR. im ÇKDra. बुद्ध॑ st. बृह॑ H. an. — 3)
 Wolke (von मिकू॑) H. an. — 4) Wind. — 5) der Mond RATNAM. im ÇKDra.
 — 6) N. pr. als Abkürzung für वराहमिक्तिर॑ Verz. d. Oxf. H. 279, a, 16.
 — Vgl. पव॑.
मिक्तिरुकुल (मि॑ die Sonne + रुकुल) m. N. pr. eines Fürsten RÄGA-
 TAR. 1, 289; vgl. LIA. I, 711. IND. STR. 3, 190.
मिक्तिरुदत (मि॑ + रुदत) m. N. pr. eines Mannes RÄGA-TAR. 4, 80.
मिक्तिरुपर (मि॑ + रुपर) n. N. pr. einer von Mihirakula erbauten
 Stadt RÄGA-TAR. 1, 306.
मिक्तिरुरति॑ (मि॑ + रुत) m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 122, a, 2.
मिक्तिराण m. Bein. Çiva's TRÄK. 1, 1, 46. मिक्तिराण H. c. 40. — Vgl.
 मीढूस॑.
मिक्तिरेश्वर (मिक्तिर॑ + ई॑) m. N. eines von Mihirakula erbauten
 Heiligthums RÄGA-TAR. 1, 306.
मिक्तिराण्य n. N. pr. einer Stadt im Süden PÄNKAT. 3, 9, 6, 4, 104,
 5, 106, 22, 116, 15, 148, 4. — Vgl. मिक्तिराण्य.
 1. मी॑ s. 2. मा॑ und 2. 3. मि॑.
 2. मी॑ (= 2. मि॑, मी॑) adj. in मन्यु॑.
 मीउम्॑ adv. leise: मीई॑ वा॑ एत्यज्ञस्य क्रियते॑ पश्चुषा॑ क्रियते॑ उच्चेर्य-
 चा॑ च साम्ना॑ च॑ क्रियते॑ KÄT. 29, 2.
मीठ॑ 1) partic. (von 1. मिकू॑) *geseicht, beharnt* AK. 3, 2, 46. H. 1493.
 — 2) मीठ॑, मीळ्ड॑ u. Kampf, Weltkampf NAIGH. 2, 17. RV. 1, 400, 11.